

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप अभियानामधील " ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम" व "प्रमाणित बियाणे उत्पादन" या योजनांकरिता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता राज्य हिस्सा निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष २४०१ A६३७)

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१७ / प्र.क्र. ११ / कार्यासन .६**  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख:- २१ डिसेंबर, २०१७.

**वाचा -**

- १) शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१७ / प्र.क्र.६८ / अर्थ-३, दि. ०१.०४.२०१७.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७ / प्र.क्र.७५ / अर्थ-३, दि. १८.०४.२०१७.
- ३) वि. वि, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०१७ / प्र.क्र.९४ / अर्थ-३, दि. ३०.०६.२०१७
- ४) कृषि व पदुम विभागाची नस्ती क्र. योजना - ३३१७ / प्र. क्र. १६६ / १-अ.

**शासन निर्णय-**

राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप अभियानामधील " ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम" व "प्रमाणित बियाणे उत्पादन" या योजनेंतर्गत मागणी क्र. टी-५, २४०१ पीक संवर्धन, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत उपयोजना राज्य योजनांतर्गत योजना, (०१) (२९) कृषि उन्नती योजना- बियाणे व लागवड साहित्यावरील उप अभियान (कें.पु.यो. ) (राज्य हिस्सा ) लेखाशिर्ष २४०१ A६३७, ३३- अर्थसहाय्य या लेखाशिर्षांतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता रु. २२०.५० लाख इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे.

केंद्र शासनाने उपरोक्त योजनेंतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात वितरीत केलेला रु.७३७.०० लाख इतका निधी थेट महाबीज महामंडळास उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानुषंगाने कृषि व पदुम विभागाच्या वाचा क्र. ४ येथील प्रस्तावान्वये केंद्र हिश्यास समरूप राज्य हिस्सा रु.४९१.३४ लाख इतका निधी वितरीत करण्याची मागणी केलेली आहे. तथापि, राज्य हिश्याकरिता लेखाशिर्ष २४०१ अ६३७ खाली रु.२२०.५० लाख इतकाच निधी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित असल्याने (०१) (२९) कृषि उन्नती योजना- बियाणे व लागवड साहित्यावरील उप अभियान (कें.पु.यो. ) ( राज्य हिस्सा) लेखाशिर्ष २४०१ A६३७, ३३- अर्थसहाय्य या योजनेकरिता रु. २२०.५० लाख ( अक्षरी रुपये दोन कोटी वीस लाख पन्नास हजार फक्त) इतका निधी प्रशासकीय विभाग / नियंत्रक अधिकारी म्हणून प्रधान सचिव, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS ) वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

२. प्रकरणी नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखडयानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय साध्य झालेले भौतिक

उद्दिष्टाबाबतची माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व कृषि व पदुम विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल.

४. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लाभार्थ्यांकरिता व आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांकरिताच खर्च करण्यात यावी.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वाचा क्र.१ व क्र.२ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १३४/१९, दिनांक १०-११-२०१७ अन्वये दिलेल्या मंजूरीस अधिन राहून निर्गमित करण्यात येत असून वरील शासन निर्णयातील अटीची पूर्तता होत असल्याची कृषि व पदुम विभागाने खात्री करावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१२२११४५७३५५४२४ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( किरण कि. पवार )  
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. प्रधान सचिव ( कृषि ) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य.
३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
५. वित्त विभाग ( अर्थसंकल्प- १९ ), मंत्रालय, मुंबई.
६. कृषि व पदुम विभाग मंत्रालय, मुंबई.
७. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा मजला, विधानभवन, मुंबई.

८. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
९. कार्यासन क्र. २ व ९, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
१०. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग